

मिरा भाईंदर महानगरपालिका

माहिती व जनसंपर्क विभाग

प्रेसनोट

मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात मिरारोड (पुर्व) रामदेव पार्क भागात मेडीटेशन सेंटर इमारतीस भारतीय हरित इमारत परिषद (Indian Green Building Council IGBC) यांच्यातर्फे आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांना प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान अंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सदर प्रकल्पासाठी IGBC प्रमाणपत्र प्राप्त करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. त्याअंतर्गत प्रकल्पाच्या डीझाईनमध्ये विविध हरित उपायांचा समावेश करण्यात आला. प्रदुषण कमी करणे, पाणी, उर्जेची बचत करणे, चांगले वातावरण उपलब्ध करणे चा समावेश करण्यात आला. सदर ठिकाणी 55 वेगाने वाढणारी झाडे 43% क्षेत्रावर स्थानिक प्रजाती ची झुडपे यासह लॅंडस्केपिंग करण्यात आले. पाण्याची बचत करण्यासाठी वॉशरूम / टॉयलेट मध्ये ड्युएल फ्लश, युरिनलसाठी प्रेसमॅटिक फ्लश, लो फ्लो हेल्थ नळ आणि वॉश बेसिन टॅप सारखे उपकरणे बसवून 30.49% पाण्याची बचत करण्यात आली. शुद्ध हवा पुरवठ्याच्या तरतुदीसह उच्च कार्यक्षमता असलेली वातानुकूलित यंत्रणा बसवून सभागृह व इतर सुविधा ठिकाणी हवेशीर वातावरणासह पर्यावरण अनुकूल उपाययोजना राबविण्यात आली. इमारतीचे छप्पर बांधण्यासाठी इन्सुलेटींग सामुग्रीचा वापर केल्याने 40% उर्जाबचतीचे ध्येय साध्य केले असून इमारतीत जास्तीत जास्त काचेचा वापर करून नैसर्गिक प्रकाशाची व्यवस्था होऊन विजेचा कमीत कमी वापर होतो. तसेच 100% एल.ई.डी. लाईट्स चा वापर केलेला आहे. सदर रचना हि दिवसभर पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी केली आहे. त्यामुळे 76.69% स्वच्छ आकाशातून दिवसाच्या प्रकाशाची पातळी गाठली जाते. सदर प्रकल्पात बांधकाम साहित्य अंतर्गत टाटा टिस्कॉन, स्टील बार, कुत्रिम वाळू, दर्जेदार पेट्स इ. ग्रीन उत्पादने वापरली आहेत. सुका कचरा ओला कचरा आणी इ. कचर्यासाठी इमारतीमध्ये विविध ठिकाणी विलगीकरण डबबे बसविण्यात आले आहेत. विविध ठिकाणी नो स्मोकिंग धोरणानुसार अभ्या व रहिवाशांना शिक्षित करण्यासाठी नोस्मोकिंगची चिन्हे लावण्यात आली आहेत. सदर प्रकल्पात इलेक्ट्रीक वाहन चार्जिंग सुविधा देण्यात आलेली आहेत. IGBC ग्रीन सर्व्हिस बिल्डींग श्रेणी अंतर्गत IGBC आणि ग्रीन प्रमाणपत्राद्वारे प्रकल्पाचे पुर्विलोकन करण्यात आले आहे. सदर मेडीटेशन सेंटर इमारत 6612 चौ.मी. क्षेत्र भुखंडावर बांधलेली असून बांधकाम क्षेत्र 1000 चौ. मीटर तर लॅंडस्केप क्षेत्र 2830 चौ.

मीटर एवढ आहे. सदर इमारत तळ अधिक एक मजल्याची असून 500 व्यक्तीकरीता बहुउद्देशिय सभागृह, कॉन्फरन्स हॉल, वॉचनालय, लहान सभागृह इ. सुविधा सदर इमारतीत उपलब्ध आहेत.

महानगरपालिकेच्या वास्तुविशारद मुग्धा पत्की, शहर अभियंता दिपक खांबित, कार्यकारी अभियंता नितिन मुकणे, उप अभियंता यतिन जाधव यांनी विशेष मेहनत घेतल्याबद्दल आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांनी त्यांचा सन्मान केला. प्रसंगी अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड, उपायुक्त (उद्यान) संजय शिंदे, उपायुक्त (सार्व. आरोग्य) रवी पवार, उपायुक्त (शिक्षण) कल्पिता पिंपळे, जनसंपर्क अधिकारी तथा सिस्टम मॅनेजर राज घरत उपस्थित होते. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विकासकांनीसुद्धा नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारती या हरित इमारत संकल्पनेतून बांधून भारतीय हरित इमारत परिषद (Indian Green Building Council IGBC) या संस्थेस वसुंधरा संवर्धनाच्या दृष्टिकोनातून सहकार्य करावे असे आवाहन मा. आयुक्त तथा प्रशासक श्री. दिलीप ढोले यांच्या वतीने करण्यात येत आहे.